

# MINAL INDUSTRIES LIMITED

CIN: L32201MH1988PLC216905

Registered office: 603- I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai -  
400072 IN Tel No. 022: 40707070 Email Id: [cmseepz@gmail.com](mailto:cmseepz@gmail.com) : Website:  
[www.minalindustrieslimited.in](http://www.minalindustrieslimited.in)

---

May 27 2024

To,  
DCS -CRD,  
BSE Limited.  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001

Subject : Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements [LODR]) Regulations, 2015.

Ref. : MINAL INDUSTRIES LIMITED Script Code: 522235.

Dear Sir,

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Notice of Postal Ballot of the Company published in all the editions of New Hub and in Mumbai Edition of Pratahkal e-Regional Newspaper) on May 25, 2024. You are requested to kindly take the same on your record.

Kindly take the same on your record.

Thanking you,  
Yours faithfully,  
For Minal Industries Limited.

Shrikant Parikh  
Managing Director  
DIN:00112642



The slab of the government hostel collapsed and the employee was seriously injured

Due to the remoteness of the hostel, the lives of the students are hanging



Kalyan: An employee has been seriously injured after the roof slab of a government hostel for backward class children in Kalyan collapsed. Due to this, the students are living with their lives due to the remoteness of the hostel. In this regard, the former MNS MLA PrakashBhoir inspected the hostel and criticized the administration. They have demanded to shift this hostel in Kalyan West, there is a government hostel for backward class children of the Directorate of Social Welfare of the Government of Maharashtra on the fifth, sixth and seventh floors of the building Gauri Tower. RamchandraJadhav, an employee of the hostel, was sleeping in a room on the fifth floor, and he was seriously injured when the ceiling slab fell on him and he has been admitted to a private hospital for treatment. There are 45 students living in this hostel and this hostel is in a very bad condition. This building is also many years old and the lift of the 7-storey building is also closed. These students have to climb the stairs to reach this hostel. The beds here are also old and rusty and no sheets are available for children to sleep on the beds. In two rooms there are only skeletons of beds and in these two rooms pigeons have taken over and made a pigeon house. After getting information about this incident, former MNS MLA and city president PrakashBhoir visited the hostel and inspected it. Also went to the hospital and questioned the injured employee. When Bhoir was an MLA, he sanctioned a hostel in Kalyan West. The hostel building at Gauripada has been completed but has fallen into dust. It has come to light that KDMC workers are staying at this place. They have demanded to shift this hostel to this ready building. On this occasion MNS sub city president Ganesh Chaudhary, Sachin Popelaitkar, sub branch president Dinesh Salve, MNS sub city president Viraj Chaudhary, Prathamesh Chavan, Sachin Naik, KiranTambe, SumedhJadhavetc office bearers and activists were present. When PravinMadhavi, the housekeeper of this hostel was asked about this, the incident took place while the employees were sleeping and the injured employee has been admitted to the hospital. Currently, 35 out of 45 students are staying and these students have been shifted to hostels in Bhiwandi and Ulhasnagar. He said that the building at Gauripada will be taken over in the next two months.

PUBLIC NOTICE
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clients Mr. Prakash Singh & Ms. Prisca William Fernandes are lawful co-owners of Flat No. 007, Ground Floor, Building No. 3, Malvani Siddharth CHS. Ltd., Code No. 159, S. No. 263, Chhatrapati Shivaji Raj Complex, Kandivali (West), Mumbai - 400067; which they have purchased from Mr. Ramsurat Satyanarayan Mishra, vide Agreement for Sale dt. 12.04.2012, duly registered vide document No. BDR-12/788/2012 in their names. That Original Share Certificate No. 006, under Dist. No. 026 to 030 is issued to original owner Mr. Vijay Ramchandra Dhote, which has been lost / misplaced by Mr. Ramsurat Satyanarayan Mishra and in that regard he has lodged N.C. bearing No. 789/2012 on dated 12.04.2012 with Charkop, Kandivali (West), Mumbai Police Station. Any person / party, legal heirs claiming to be in possession of said Original Share Certificate or having any adverse claim or interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained. Date: 25/05/2024 Sd/- Place: Mumbai Ashishkumar P. Dumbay Advocate High Court, Mumbai 503/29, Akash Co-op. Housing Society, Chhatrapati Shivaji Raj Complex, MHADA, Opp. Ekta Nagar, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400067 Mobile No.: 93232 86630

PUBLIC NOTICE
My clients Verkhesh Pista CHS Ltd has instructed me to give Public Notice to find out any other legal heirs claim, demands, or rights to their member Late Mr. Ashok Kumar Semlani, who was the Co-owner along with his brother Mr. Gautham Kumar Semlani, of Flat No. 211, on 2nd Floor in C Wing, 585 Sq. ft. Super built up area, in Verkhesh Pista CHS. Situated at Near Union Bank, Station Road, Bhayander (W), Dist. Thane-401101, as per Society records. As Mr. Ashok Kumar Semlani, expired on 06/05/2017, leaving behind his following legal heirs:- (a) MR. GAUTHAM KUMAR SEMLANI, (Brother of the Deceased) (b) MRS. SAPNA ANIL BHANDARI (Married Sister of the Deceased) as his only legal heirs and Successors as per the intestate Succession Law and as the other legal heirs at Sr. No. (b) had decided to release whatever share in above said Flat in favour of MR. GAUTHAM KUMAR SEMLANI. So in behalf of my clients i.e. the above said Society do hereby invite claims/objections/ third party claims or any other legal heirs claims, demands, rights in respect of above said Flat or any part thereof or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents within 15 days from the publication of this notice to Advocate P. S. Shamdassani & Associates, at 154, Ostwal Omate Bldg. No. 2 CHS, Jaisal Park, Bhayandar (E), Dist. Thane, or Chairman/Secretary of above Society along with proofs, in support of their claims, demands etc. If no claims is received within 15 days from the date of publication of this Notice then it shall be assumed that the title of above said Flat is clear & marketable & free from all encumbrances accordingly the Certificate will be issued. No claims thereafter shall be entertained by the Society. For P.S. Shamdassani & Associates, Sd/- Puspsha Shamdassani Advocate High Court Date: 25/05/2024

PUBLIC NOTICE
Mr. Santosh Parshuram Tandel, the Owner of Flat No. G-1, on the ground floor, "C" wing, in the society known as Sea Land Tower CHS Ltd., situated at Jaisal Park, Bhayander East, Dist. Thane -401105, as per Society records. As Mr. Santosh Parshuram Tandel expired on 21/03/2024 at Malvan, Sindhudurg, Maharashtra and (2) Mrs. Snehal S. Tandel has also died on 18/03/2025, at Mumbai, leaving behind following legal heirs:- (a) Mr. Gaurav Santosh Tandel, & (b) Miss. Dhairya Santosh Tandel as their only legal heirs and Successors as per the intestate Succession Law and thereafter the other legal heirs at Sr. No. (a) have decided to release whatever his share in his parents above said Flat in favour of Miss. Dhairya Santosh Tandel. So in behalf of my clients i.e. the above said Society do hereby invite claims/objections/ third party claims in respect of above said Flat or any part thereof or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents within 15 days from the publication of this notice to Advocate P. S. Shamdassani & Associates, at 154, Ostwal Omate Bldg. No. 2 CHS, Jaisal Park, Bhayandar (E), Dist. Thane, or Chairman/Secretary of above Society along with proofs, in support of their claims, demands etc. If no claims is received within 15 days of publication of this Notice then it shall be assumed that the title of above said Flat is clear & marketable & free from all encumbrances accordingly the Certificate will be issued. No claims thereafter shall be entertained by the Society. For P.S. Shamdassani & Associates, Sd/- Puspsha Shamdassani Advocate High Court Date: 25/05/2024

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that 1.MRS. USHADEVI SHUSHILKUMAR PRAHLADKA NEE USHADEVI GOKULCHAND PARASAMPURIA 2. MRS. KANCHAN RAJESH BAJILE NEE KANCHAN GOKULCHAND PARASAMPURIA 3. MRS. SUNITHA SUNIL AGARWAL NEE SUNITHA GOKULCHAND PARASAMPURIA. 4. MR. NARENDRA GOKULCHAND PARASAMPURIA, are Legal Heirs of the Flat No. 101, measuring 600 sq. ft. (built up) area, on First Floor, JAI BHARDESHWAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Reg. No. TN/1(NJA)HS/CTC/194832007-2009, Share Certificate No. 6, Descriptive Share From 26 to 30, at Padmalay Nagar, 15/0 Road, Bhayander (W), Thane of Village Bhayander, Taluka & District Thane, 401 101. By and Between MRS. USHADEVI SHUSHILKUMAR PRAHLADKA NEE USHADEVI GOKULCHAND PARASAMPURIA, (Mother) and MRS. GOMATIDEVI GOKULCHAND PARASAMPURIA, Agreement Dated 28/12/2006, (BUILDER Agreement) Same Agreement registered by way of Deed of Declaration dated 24/01/2020 vide document registered on dated 24/01/2020 document no. TN/7-1289/2020. AND Mrs. GOMATIDEVI GOKULCHAND PARASAMPURIA, (Mother) was died on 15/12/2019, and LATE MR. GOKULCHAND PARASAMPURIA, (Father) was died on 08/12/2007, and they left behind their legal heirs are 1) MR. HEMANT GOKULCHAND PARASAMPURIA, (son) & 2) MR. NARENDRA GOKULCHAND PARASAMPURIA, (son) & 3) MRS. USHADEVI S. PRAHLADKA (Married Daughter) & 4) MRS. SUNITHA SUNIL AGARWAL (Married Daughter). One legal heirs transfer his share, right and title to the applicants 1,2 & 3 after Release Deed MR. HEMANT GOKULCHAND PARASAMPURIA (Unmarried) was died on dated 04/09/2022. Any persons, banks, financial institutions, individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing along with documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any persons has any claim, whatsoever, on the said Flat premises, of which, please take a note. Dilip K. Pandey Advocate High Court Date: 25/05/2024 (Advocate High Court) B/109, Bhaidiaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayander (E), Dist. Thane - 401 105.

PUBLIC NOTICE
I Shaikh Noor Mohammed Vazir Bux. Currently residing at Flat no 101, building no 3, Aghadi Nagar, Jijamath Margh, Andheri East, Born on 10/01/1952. Muslim, Caste/Community/Tribate Sr.No. Darji ( Idrissi ) Sr. No. 236 Recognized as Backward Class under government resolution. CBC/1093/7492/2008-2009, 9/08/1995 At room No 2, Mawji wadi, Nagardas Road, Andheri-E, Mumbai Suburban, Maharashtra.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client, Smt. Madhuri Ayush Goyal (alias Miss.Madhuri Sanjay Agarwal) daughter of Late Smt. Kalpana Agarwal (alias Sangeeta Singhania) was the joint owner of Flat No.801, Eighth Floor, Excellency Heights Co. Op. Hsg. Soc. Ltd., situated at Indralok Phase VIII, Bhayander (E) Dist.-Thane - 401105, who expired on 09/01/2014. Smt. Madhuri Ayush Goyal daughter of her Late Smt. Kalpana Agarwal (alias Sangeeta Singhania) has applied for membership and transfer share certificate in respect of above Flat in her favour subject to submission of all necessary documents as required by the society. Any legal heirs or any persons having or claiming to have any right title or interest in the said flat by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charges, testamentary right will memorandum, any judicial order or any other legal way should inform the undersigned in writing with supporting documents at, within 15 days from date of publication this notice at below mentioned address, if the claims in writing are not received within the stipulated period, then it will be presumed that no one has any claim over the said flat or has surrendered and relinquished the same and accordingly the NOCLAM certificate will be issued. Adv. Dhiraj B. Mishra 102, Sai Ganga, Opp.Marathi School, Walvi Talav, Vasai (E), Dist. Palghar - 401208, Mob.No.9867814798 Email : advdheerajmishra@gmail.com

PUBLIC NOTICE
My clients Taj Mahal CHS Ltd has instructed me to give Public Notice to find out any other legal heirs claim, demands, rights to their member Late Mr. Ramshirani Rajkaran Pandey, said Shop No. 4 on Ground floor, measuring 254 Sq. ft. Built-up area in Taj Mahal Apartment CHS Ltd., at Navghar Phatak Road, Goddev, Bhayander East, Dist. Thane - 401105. As Mr. Ramshirani Rajkaran Pandey expired on 22/12/2017, leaving behind following legal heirs:- (1) Mrs. Antra Devi Ram Shiromani Pandey, (2) Mrs. Kumud Dhanraj Pandey (3) Mr. Sandeep Dhanraj Pandey (4) Mrs. Nisha Ashish Kumar Pandey (5) Mrs. Geeta Ajay Mishra (6) Mrs. Roshani Santosh Kumar Mishra (7) Mrs. Radha Yagnath Pandey, (8) Mr. Gaurav Yagnath Pandey (9) Mrs. Payal Prashant Mishra (10) Mrs. Neelam Yagnath Pandey (11) Mrs. Neelam Yagnath Pandey (12) Mrs. Kajal Yagnath Pandey (13) Mr. Ramshirani Rajkaran Pandey as their only legal heirs and Successors as per the intestate Succession Law and thereafter all the other legal heirs at Sr. No. 2 to 13 have decided to release whatever their share in above said Shop in favour of Mrs. Antra Devi Ram Shiromani Pandey, So in behalf of my clients i.e. the above said Society do hereby invite claims/objections/ third party claims in respect of above said Shop or any part thereof or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents within 15 days from the publication of this notice, to Advocate P. S. Shamdassani & Associates, at 154, Ostwal Omate Bldg. No. 2 CHS, Jaisal Park, Bhayandar (E), Dist. Thane, or Chairman/Secretary of above Society along with proofs, in support of their claims, demands etc. If no claims is received within 15 days of publication of this Notice then it shall be assumed that the title of above said Shop is clear & marketable & free from all encumbrances accordingly the Certificate will be issued. No claims thereafter shall be entertained by the Society. For P.S. Shamdassani & Associates, Sd/- Puspsha Shamdassani Advocate High Court Date: 25/05/2024

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that my client Mrs. Anvitha Sandeep Salian R/At- 103, Vista Greens, M. Karve Road, Dombivli (west), want to Purchase land mentioned in schedule of property, from Mr. Sanjay Padhinrat Patole, R/At- 27, Vaveghar, K. K. Padgaon, Vaveghar here, Valkas, Tal kalyan Dist- Thane. The said property is free from all encumbrances of whatsoever nature. Any person or persons or party having any right by way of sale, mortgage, lease, lien, charge, tenancy, occupancy or any such rights, are hereby called upon to make the same known to the undersigned in writing along with certified copies of the supporting documents within 15 days from the date of publication hereof failing which any claim shall be treated as void and the transaction will be completed. SCHEDULE OF PROPERTY All that pieces and parcels of land bearing Survey No.47/4, undivided area measuring 63 Guntha (Sale Area) out of Total area measuring 1.23.90 H.R.sq.mtrs and measuring, situated at village Danbav Tal.-Kalyan, Dist. Thane. Dated this 23.05.2024. Savita J Farde Advocate Add. - Shop No. 67, C wing, Kasturi Plaza, Manpada Road, Dombivli (E)

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client MR. MOHAMMAD IKHLAQ SHAFAYAT is the sole and absolute owner, well possessed of in respect of the Shop No. 51, Building No. 9, Chandresh Accord C.H.S. Ltd., situated at Mira Bhayander Road, Mira, (East), Thane, Maharashtra - 401107, hereinafter referred to as "the said Shop" and Flat No. 302, Classic Apartment situated at Naya Nagar, Mira Road (East), Thane, Maharashtra - 401107, (hereinafter referred to as "the said Flat").Whereas the said MR. IKHLAQ MOHAMMAD SHAFAYAT has inherited the 50% share of said Shop and said Flat from her Mother MRS. NASEEM KHATOON SHAFAYAT who died intestate on 14/10/2017. MR. MOHAMMAD IKHLAQ SHAFAYAT is the only legal heir of the deceased MRS. NASEEM KHATOON SHAFAYAT. AND WHEREAS now the owner MR. MOHAMMAD IKHLAQ SHAFAYAT intends to sell the said Shop and said Flat to the prospective buyers. All persons, Legal heirs, Banks, Financial Institutions having any claim against or upon the said Shop or any part thereof by way of inheritance, possession, sale, lease, mortgage, charge, gift, trust, loan or otherwise whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned address given below within a period of 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any shall be deemed to be waived. Date - 24 May 2024 Place - Mira Road FAROOQUE SHAIKH ADVOCATE HIGH COURT Office: 32, Kurnal Shopping Centre, Opp. Nihal Corner, Naya Nagar, Mira Road (East), Thane - 401107.

PUBLIC NOTICE
PUBLIC NOTICE is hereby given at large that my client Mr. DAVID SAVRIMUTH KUMAR is lawful owner of Flat No. C-4, 3 RD FLOOR, SHRINATH DARSHAN CHS. LTD., VINAYAK NAGAR, VILLAGE BHAYANDAR, TALUKA & DISTRICT THANE- 401101, and he has appointed to MR. AMUTHENDRAN NADESAN, by registered Power of Attorney dated 02.09.2021, vide document No. BDR-17-9679-2021, for registration of Leave & Licence Agreement, in respect of the said Flat. That now my client Mr. DAVID SAVRIMUTH KUMAR hereby revokes/cancels the said Power of Attorney and henceforth whatever transaction are relating my said Flat shall be treat as null and void on the basis of the said Power of attorney. Sd/- Sushil Pal Date: 25/05/2024 (Advocate High Court) Office: Ja Shri Sadan 1st floor room 2 c old Nagardas Road Andheri East Mumbai-400089 Mob. No.8979833009

Tender Notice
Tender is invited by Members of Nyayadeep Apt CHS Ltd., having office at Nyayadeep Apt CHS Ltd., Link Road, Andheri West, Mumbai 400053, to the interested Project Management Consultants (P.M.C.) to submit their quotation/ profile for conducting feasibility report and other development work regarding the development of property/building of Nyayadeep Apt CHS Ltd., within 7 days of the publication of this notice. Correspondence/ office Address : As above Email: nyayadeep123@gmail.com Mobile: 9869758241 / 9833633342 Place:- Mumbai Date:- 25/05/2024

PUBLIC NOTICE
This is to inform the general public by my client 1. Mrs. Jyoti Rohit Narvekar and 2. Ms. Aarti Dattaram More are both only legal heir of Late. Mrs. Jayshree Dattaram More and Late. Mrs. Jayshree Dattaram More was Owner of Room No 41, Charkop (I)Shree Sandhya Co-Op.Hsg Society having address at Plot no 106 , Charkop Sector 1, Kandivali West, Mumbai- 400067, Adm-q-00 Sq Mtrs Carpet Area with Original Share Certificate no. 30, Distinctive Nos From 146 To 150 (hereinafter referred to as Said Room). My client's Mother Mrs. Jayshree Dattaram More died on 14/03/2023 and their Father Mr. Dattaram Balu More died on 12/03/1980. Thus after death of Mrs. Jayshree Dattaram More, her only Legal heirs 1. Mrs. Jyoti Rohit Narvekar and 2. Ms. Aarti Dattaram More would like to Transfer above Room to their names Jointly in Records of Mhada and Society. If anyone is having any claim/objection shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (Fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be Non-existent or waived. Place: Charkop Sd/- Dt:24/05/2024 Adv Rajneel Sonavane Advocate High Court, 103/2, Snehanik chs, Sector 1, Charkop, Kandivali West, Mumbai- 400067.982188832

AGREEMENT IS LOST
By This Notice All Concerned Are Informed That, The Building Of "OMKAR CO.OP.HSG.SOCIETY LTD Room No.4, Register Agreement Document No. 2259/2013 Registered on Dated:-15/02/2013 and Original Document, Receipt and Index-2 are Missing at Rameshwadi, Badlapur [west] in Journey. The said Misplace at Document are Register to BADLAPUR [WEST] POLICE STATION, BADLAPUR, TAL. AMBERNATH, DIST.THANE LOST PROPERTY REGISTER NO:-475/2024 on:- 22/05/2024. If anyone Get This Original Copy of The Agreement. It Should be Returned to the following Address. DATED : 24/05/2024 Sd/- MR.PAWAN SUDHAKAR DESHMUKH ADD- Lavanya Niwas, at,Dahivali, Post,Kulgson, Badlapur [E], Tal.Ambernath, Dist.Thane.MOB.7972687325

PUBLIC NOTICE
As per Information and Instruction given by my client Mr. Jayesh Mavji Mav & 1 other that by the Agreement for Sale dated 28.03.2024 they have purchased the said Flat No. B/01, Samarth Villa CHSL, Plot No. A-65, Koparkhairane Navi-Mumbai from Mr. Siddheshwar Subhash Shete. However, the following listed original document in respect thereof has been misplaced by Mr. Siddheshwar Subhash Shete. 1. Original Agreement for Sale dated 25.08.2005 executed between M/s. S. R. Construction through its Mr. Chandrakant Baburao Jadhav as Developer and Mr. Mr. Dilip Kailas Dhavre as Purchaser, registered under Sr. No. TNN-3/6148/2005 along with Registration Receipt. Hence there is likely to misuse the said Original documents. Hence, if found by any Person/s, we hereby invited to submit/return the said Original documents within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice on below mentioned address. And as such if nothing is received within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice, Mr. Jayesh Mavji Mav & 1 other shall mortgage the said property with the Punjab National Bank for loan purpose and they shall complete necessary formalities. Add : Off. 204, 2nd Floor, Shree-yash CHS, Sd/- Ltd., Near Railway station, behind Jansevani Kiran K. Dhalpe Hall, Badlapur (E), Tal. Ambarath, Dist. Thane (Advocate)

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that Agreement dated 21.03.1988 between seller Mr. Tarun Jannadas Ghia and Purchaser Rita daughter of Chandrakant Shivlal Dhruv and wife of Mr.Tarun Jannadas Ghia in respect of Flat No.A-104, on 1st floor at Prem Nagar, Building No. 55, Sat Kripa Co-operative Housing Society Ltd., off S.V.P.Road, Borivali (West), Mumbai - 400 092 and during the course of time, my client Mrs. Prakashkumbar P. Sindhal & Mr. Parbatsingh N. Sindhal had lost/misplaced original Agreement dated 21.03.1988, for which a lost/misplaced complaint had been lodged online at Borivali Police Station, Borivali (West), Mumbai - 400092 bearing online Complaint No.55603-2024 dated 22.05.2024 and now my client Mrs. Prakashkumbar P. Sindhal & Mr. Parbatsingh N. Sindhal intend to sell the said flat premises to any prospective buyer. ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid flat premises for lost of original Agreement dated 21.03.1988 as aforesaid and/or any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MINOR ASSOCIATES, at 85D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 7 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai dated this 25th day of May, 2024 ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale dated 6<sup>th</sup> day of December, 1991 (Registered with the Sub-Registrar of Mumbai at Doc. No. PBBM-2839-1992 dated 06/08/1992 executed between Ferani Developers (Proprietors: Ferani Hotels Private Limited), hereinafter referred to as the "Builders" of the One Part and Mr. Sadashiv Lokaya Punja and MR. Chiranjeev Sadashiv Punja, hereinafter referred to as the "Flat Holder" of the Other Part purchased and acquired all rights, title and interest in Flat No. 306, measuring 418 Sq. Ft. Carpet area (i.e. 38.85 Sq. Mtrs) and such area is including the total area of the balconies, which is 56 sq. ft. (equivalent to 5.20 sq. mtrs), on 3<sup>rd</sup> Floor, of Wing-B, in the said Building Ganga, in the society known as "Ganga Jamuna Co-operative Housing Society Ltd.", standing on the property bearing Survey No. 61 Hissa No. 2/1 (P), Revenue Village - Balkum, lying, being and situated at Raheja Complex, Pipeline Road, Balkum, Thane West 400608, within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District of Thane, (Said Flat) And Whereas MR. Sadashiv Lokaya Punja And Mr. Chiranjeev Sadashiv Punja was jointly owner of the said premises but Mr. Sadashiv Lokaya Punja expired on dated 26/06/2017 and also his wife Mrs. Vasanti Sadashiv Punja expired on dated 05/10/2007 leaving behind their legal heirs 1) Mr. Sanjeev Sadashiv Punja (Son), 2) Mrs. Ruprekha Manohar Hegde (Daughter) and 3) Mr. Chiranjeev Sadashiv Punja (son) having equal share in 50% of Late Mr. Sadashiv Lokaya Punja (the said premises). There are no any legal heirs of Late Mr. Sadashiv Lokaya Punja except us and we are only legal heirs of Late Mr. Sadashiv Lokaya Punja. The undersigned Advocate hereby invite any kind of claims along with the relevant proof within 15 days from the date of this notice. In case No claim is received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of Legal Heirs and in case of any it is deemed to be waived off. Sd/- Adv. Rajendra N Buchade 602, Kasam Arcade, Dattguru CHS, Station road,Opp DCB Bank,Jambhali Naka,Thane-400601

PUBLIC NOTICE
PUBLIC NOTICE is hereby given at large that my client Mr. RAJESH KESHAVLAL SHAH residing and the owner Flat No. B-401 on Fourth Floor in "PARK RESIDENCES" Society known as "CHANDRALOK DAHISAR" CHS LTD., Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai 400068. Whereas "CHANDRALOK DAHISAR" CHS Ltd. is redeveloped society. Whereas before the redevelopment, my client & Mrs. Kantaben Keshav Shah were the owners of the Flat No. A/11, 1st Floor, "CHANDRALOK DAHISAR" CHS Ltd., Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai-400068. WHEREAS Mr. Keshavlal Mafatali Shah expired on 07.02.2013 & Mrs. Kantaben Keshav Shah expired on 30.01.2017 and leaving behind son Mr. Rajesh Keshav Shah & 3 married daughters Smt. Kantaben Keshav Shah, Mrs. Shilpa Bharat Shah and Mrs. Vishakha Priyesh Mehta. Whereas 3 married daughters release their entire rights in favour of my clients as per Registered Release deed under Document Registration No. BRL-3/8509/2018, Dated 30.08.2018 in favour of my client name. Whereas after the redevelopment, developer allot new Flat i.e. Flat No. B-401 on Fourth Floor in lieu of Old Flat No. A/11, 1st Floor and now he intend to sell the said property. If any person having any rights, title, claim, or interest in the said flat, by way of sale, inheritance, possession, succession, mortgage, lien, lease, gift or otherwise whatsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned, and no claims shall be entertained thereafter, there is no claim of anyone in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- UDAY V. SINGH Advocate High Court Office : 2/E/3, Ashirwad Apartment, Dhajiwadi, Rani Sati Marg, Malad East Mumbai-400097. Mobile Number: 9869076919 Place: Mumbai Date: 25/05/2024

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that my client MR. RAJESH KESHAVLAL SHAH residing and the owner Flat No. B-401 on Fourth Floor in "PARK RESIDENCES" Society known as "CHANDRALOK DAHISAR" CHS LTD., Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai 400068. Whereas "CHANDRALOK DAHISAR" CHS Ltd. is redeveloped society. Whereas before the redevelopment, my client & Mrs. Kantaben Keshav Shah were the owners of the Flat No. A/11, 1st Floor, "CHANDRALOK DAHISAR" CHS Ltd., Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai-400068. WHEREAS Mr. Keshavlal Mafatali Shah expired on 07.02.2013 & Mrs. Kantaben Keshav Shah expired on 30.01.2017 and leaving behind son Mr. Rajesh Keshav Shah & 3 married daughters Smt. Kantaben Keshav Shah, Mrs. Shilpa Bharat Shah and Mrs. Vishakha Priyesh Mehta. Whereas 3 married daughters release their entire rights in favour of my clients as per Registered Release deed under Document Registration No. BRL-3/8509/2018, Dated 30.08.2018 in favour of my client name. Whereas after the redevelopment, developer allot new Flat i.e. Flat No. B-401 on Fourth Floor in lieu of Old Flat No. A/11, 1st Floor and now he intend to sell the said property. If any person having any rights, title, claim, or interest in the said flat, by way of sale, inheritance, possession, succession, mortgage, lien, lease, gift or otherwise whatsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned, and no claims shall be entertained thereafter, there is no claim of anyone in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- UDAY V. SINGH Advocate High Court Office : 2/E/3, Ashirwad Apartment, Dhajiwadi, Rani Sati Marg, Malad East Mumbai-400097. Mobile Number: 9869076919 Place: Mumbai Date: 25/05/2024

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Shankar Shivaji Kadam is the owner of the property bearing Flat No.303 admeasuring 269 sq. ft. (Capet area), on 3rd floor, in B Wing, in Building no. 1, of the Society known as "SHRIKRISHNA NAGAR SRA CHSL", Film City Road, Near Sant Nirankari Bhawan, Goregaon East, Mumbai 400065, constructed on land bearing CTS No. 827D/1 Part, Situate at Village Malad, Taluka Borivali & District Mumbai-400065. Further Mr. Shankar Shivaji Kadam died on 08/02/2020 and after that, Mrs. Parvati Devi Shankar Kadam (Wife), Mr. Suresh Shankar Kadam (Son), Mr. Sunil Shankar Kadam (Son), Mr. Anil Shankar Kadam (Son), & Mrs. Sangeeta Rajan Khedekar (Married Daughter), became the absolute owner of the property and that there are no other legal heirs of late Mr. Shankar Shivaji Kadam. Thereafter, vide Registered Release Deed dated 25/04/2024 bearing sr. no. BRL-6-9691-2024 the said Mrs. Parvati Devi Shankar Kadam, Mr. Sunil Shankar Kadam, Mr. Anil Shankar Kadam & Mrs. Sangeeta Rajan Khedekar (RELEASESORS) released their rights in respect of the said Flat No.303 in favor of Mr. Suresh Shankar Kadam (RELEASEE). Therefore, all subsequent proceedings and transactions will be conducted by Mr. Suresh Shankar Kadam. All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby requested to make the same known to the undersigned at the office of Adv. Poonam Agrahari, A & G Associates, within 15 days from the date hereof and further hereby requested that if anybody has any claim or lien on the above said property the same shall be intimated to the office above mentioned, failing which it shall be deemed that Mr. Suresh Shankar Kadam is the true and lawful owner and are sufficiently entitled in respect of the said property and further legal process shall be given effect thereto., without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property. A & G ASSOCIATES; ADV. POONAM AGRAHARI Address: LG 81H, A Wing, Express Zone, Off. Western Express Highway, Malad East, Mumbai 400097. Mob: 8286424694

PUBLIC NOTICE
Public at large is hereby informed that, by and under Agreement for Allotment dated 04.10.2019, registered with the Office of Joint Sub-Registrar, Kalyan-4, on 05.10.2019 at Sr.No.12896/2019, M/s. Shree Developers have allotted to late Mr. Sudhir Madhukar Bhosekar Flat No.302, having Carpet area admeasuring 486.10 Sq.Ft., alongwith F.B. area admeasuring 18.62 Sq.Ft. and Open Terrace admeasuring 80.62 Sq.Ft., on the Third Floor, in the building known as Shiv Shakti Darshan CHSL., situated at Ganesh Mandir Road, Dombivli (E), standing on the piece and parcel of N.A. land bearing C.T.S. No. 6834 to 6836, lying, being, and situate at village Chole, Taluka Kalyan, District Thane, within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, within Registration District Thane and Sub-District Kalyan, and was the member of Shiv Shakti Darshan CHSL., holding Share Certificate No.8, comprising of five shares of Rs.50/- each together valued at Rs.250/- bearing distinctive Nos.36 to 40 (both inclusive). Late Sudhir Madhukar Bhosekar demised intestate on 25.09.2022, leaving behind him, his widow Smt. Madhuri Sudhir Bhosekar and one son Mr. Manas Sudhir Bhosekar, as his only heirs and legal representatives in accordance with the law of intestate succession under Hindu Succession Act, 1956. The Shiv Shakti Darshan CHSL., has transferred its membership in respect of the said flat to Smt. Madhuri Sudhir Bhosekar. Having regards to the above, all persons having any right, title, claim or interest in respect of the said flat by way of sale, exchange, let, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, possession or otherwise of whatsoever nature, are hereby called upon to notify the same to the undersigned in writing, alongwith documentary evidence, at the address mentioned below within 15 days from the date of publication hereof, failing which claims if any, shall be deemed to have been given up, and the title of Smt. Madhuri Sudhir Bhosekar and Mr. Manas Sudhir Bhosekar, to the said flat shall be assumed to be clear, marketable and without any known encumbrance. B/63, Kasturi Plaza CHS. Sd/- Manpada Road, Dombivli (E). Adv. A. A. Chitnis

MINAL INDUSTRIES LIMITED
CIN: L32201MH1988PLC216905
Registered office: 603-I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivhar Road, Andheri-East Mumbai - 400072 IN Tel No. 022-40707070 Email Id: cmseep@gmail.com Website: www.minalindustrieslimited.in

POSTAL BALLOT NOTICE
Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended ("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and the latest one being General Circular No. 9/2023 dated September 25 2023 issued by ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars") Secretarial Standard on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the "SEBI Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of member of Minial Industries Limited (the "Company") is sought for following Special Resolution/Ordinary Resolutions by way of remote e-voting ("e-voting") process. 1. Re-appointment of Mr. Shankar Prasad Bhagat (DIN: 01359807), as an Independent Director for a second term 2. Approval Of Material Related Party Transaction(S) With Minial Infojewels Ltd for loan transactions. 3. Approval Of Material Related Party Transaction(S) With Minial Infojewels Ltd for sale of goods transactions. 4. Approval Of Material Related Party Transaction(S) With MINIAL INTERNATIONAL FZE - UAE Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the postal Ballot notice along with the explanatory statement on Friday the May 24 2024, through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/depository participant (s) as on May 17 2024. The Postal Ballot notice will available on the Company's website at www.minalindustrieslimited.in website of National Stock Exchange of India Limited ("NSE"); www.nseindia.com and website of BSE Limited www.bseindia.com. As required under the Companies Act, 2013, rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to all its members. Commencement of e-voting - Monday May 27 2024 at 9.00 a.m. (IST) End of e-voting - Tuesday June 25 2024 at 5.00 p.m. (IST) The e-voting module shall be displayed by CDLS thereafter. Once the vote is cast by the members, he/she shall not be allowed to change it subsequently. Members who have not updated their email address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their depository participant and in respect of shares held in physical form in writing to Company's Registrar and share transfer Agent MCS SHREE TRANSFER AGENT Limited either by email to mcstshahind@gmail.com or by post 101, Shadhal Complex, Opp. Bata Show Room, Ashram Road, Ahmedabad-380009. The Board has appointed Shri Hemant Shetye, having Membership No. FCS-2827 and Certificate of Practice No. 1483, Designated Partner of M/s. HSPN & Associates LLP or failing him Shri Prakash Nairnarekar, having Membership No. ACS-5941 and Certificate of Practice No. 18855, Designated Partner of M/s. HSPN & Associates LLP, Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of e-voting www.evoting.nsdl.com The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorised by the Chairman after the completion of security of the e-voting and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5.00 p.m. IST on June 25 2024 and will also be displayed on the Company's website www.minalindustrieslimited.in and on the website of NSDL and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent. The Result of the Postal ballot would be declared on or before June 26 2024 and would be displayed at the registered office of the Company, intimated to the Stock Exchange where the Company's securities are listed and displayed along with the Scrutinizer report on the Company's website www.centria.com. By order of the Board For Minial Industries Limited Sd/- Piyush Harish Talyani (Company Secretary) (Membership No: 60447)

जाहिर नोटीस
तमाम जनतेस या जाहिर नोटीसेने कळविण्यात येते की, माझी अशिलानी खालील वर्णन केलेली मिळकत, मिळकतीचे विद्यमान (१) सितारबाई सुदाम पाटील (२) कान्ता नरेश भगत (३) सुशिल नरेश भगत (४) वैभव नरेश भगत (५) वैशाली योगेश पाटील (६) सुशाली विद्याम संत (७) रविंद्र बाळाराम भगत राहणार - वालीवली, ता. ठाणे, जि. ठाणे यांचे कडून विकत घेण्याचे उद्दिष्ट आहे. व त्या स्वरुपाची बयनापत्रात देखील स्वाक्षरीत केले आहे. मिळकतीचे वर्णन मोठे - भंडारली ता. ठाणे, जि. ठाणे सख्खे क्र. एकूण क्षेत्र



परदेशात जाण्यापूर्वी अशनीर प्रोव्हेरला ८० कोटी रुपये

जमा करावे लागणार, उच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : फिनटेक कंपनी भारत-पे चे संस्थापक अशनीर प्रोव्हेर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन-प्रोव्हेर कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. या दोघांवर फिनटेक कंपनी भारतपेसोबत सुमारे ८१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अशातच आता दिल्ली हायकोर्टाने अशनीर आणि माधुरीला परदेशात जाण्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे.



न्यायालयाने या दाम्पत्याला आदेश दिला आहे की, त्यांना अमेरिकेत जायचे असेल, तर ८० कोटी रुपयांची सुरक्षा/गॅरंटी जमा करावी लागेल. तसेच, परदेशात जाण्यापूर्वी अमिराती कार्डदेखील जमा करावे लागेल, जेणेकरून ते संयुक्त अरब एमिराती (UAE) मध्ये जाऊ शकणारे नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने अशनीरच्या प्रवासाबाबत आदेशीत गुन्हे शाखेकडून (EOW) माहिती मागवली होती. अशनीरला त्याच्या मुलांच्या समर स्कूलसाठी अमेरिकेला जायचे आहे.

त्याला सांगितले होते. ही सर्व माहिती तपास यंत्रणांनादेखील द्यावी लागणार आहे. अशनीर प्रोव्हेर २६ मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे, तर १४ जून रोजी भारतात परतणार आहे. यानंतर त्याची पत्नी माधुरी जैन १५ जून रोजी अमेरिकेला जाणार असून, १ जुलै रोजी भारतात परतणार आहे. दरम्यान, यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना परदेशात जाऊ देऊ नये, असे निर्देश दिले होते. अशनीर आणि त्याच्या पत्नीचीही परदेशात मालमत्ता आहे. ते तिकटे घेले, तर परत येणार नाहीत, अशी भीती एजन्सीला आहे. या दोघांवर फिनटेक कंपनी भारतपेसोबत सुमारे ८१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारतपे सोडल्यानंतर अशनीर प्रोव्हेरने जावळपास ५१ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

मुंबईतील पर्ल अकॅडमी पोर्टफोलिओ २०२४ चा वार्षिक कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधि) : अग्रगण्य क्रिएटिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, पर्ल अकॅडमीने पोर्टफोलिओ २०२४ चा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला, जो पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या मुंबई कॅम्पसमध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी आणि नवकल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योग तज्ञांसमोर त्यांचे टॅलेंट, कल्पना आणि प्रकल्प प्रदर्शित करण्याची संधी देतो म्हणून हा कार्यक्रम मूळ महत्त्वाचा आहे. यावर्षी, हा कार्यक्रम 'टेक

नोमॅड्स' या थीमवर आधारित होता, जे या नवस्त्यथितीने प्रेरित होता कि डिजिटल वेस्टिड व्हर्च्युअल जगात भिन्नतासारखे आहेत, जे एका ऑनलाइन ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने जातात. प्रदर्शनातील प्रकल्प हे टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटीचे आकर्षक मिश्रण होते. या कार्यक्रमाला उद्योगातील अग्रगण्य दूरदर्शी व्यक्ती संपदीप खोसला, प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि को-ओनर, अबू जानी संपदीप खोसला; रमेश मसंद, प्रेसिडेंट, खोसासाई मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया; मार्क रॉबिन्सन,

अभिनेता आणि सौंदर्य स्पर्धा/फॅशन आणि अभिनेते अमोल पराशर आणि वीक डायरेक्टर आणि कोरिओग्राफर; अभिनेत्री श्रेया मेहता उपस्थित होते.

अलिकॉन कास्टअलॉय लिमिटेड
सीआयएन : एन ११९११पीएन ११९११पीएलसी ०५४४०३
मॉडर्नकॉन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. क्र. ११९११, विठ्ठल, मुंबई

टपाली मतदान सूचना
याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ (कायदप) कलम ११० च्या अनुसार तसेच लागू असल्यास अन्य कलमांच्या तत्सूचीच्या अनुसार (त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह) तसेच नियम ४४ च्या अनुसारा (मॅनेजमेंट अँड एंडिंजिनरिंग) नियम २०१४ (नियम) चा नियम २० आणि नियम २१ यांच्या अनुसार सेस रिग्युलेशन अँड एक्सेच्यूटिव्ह बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑथोरिटीज) अँड इन्व्हेस्टर रिश्न्युरन्स अँड इन्फॉर्मेशन २०१५ चा नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या अनुसर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ ( तसेच याआधी जारी करण्यात आलेल्या विविध परिपत्रकांचा वाढाव) यांच्या अनुसार जारी परिपत्रके कोरिपेट व्यवहार मॉनलर यांनी जारी केले आहेत (एमसीए परिपत्रके) तसेच सर्वसाधारण बैठकीच्या संदर्भात जारी करण्यात आलेले सेक्रेटरीअल स्टॅट्यूट्स (एस एम २) जे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत यांच्या अनुसार तसेच लागू असलेल्या अन्य कायद्यांच्या अनुसार अलिकॉन कास्टअलॉय लिमिटेडच्या सभासदांनी मान्यता टपाली मतदान सूचना शुक्रवार दिनांक २४ मे २०२४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांना केवळ दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून आमंत्रित करण्यात येत आहे सभासदांना दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे

अलिकॉन कास्टअलॉय लिमिटेड यांच्या वार्श्वीक /-
स्वाक्षरी /-
एस राय
व्यवस्थापकीय संचालक
(सीआयएन : ०००५०१५०)

Table with 4 columns: अनु. क्र., विवरण, तिमाही अखेर, वर्ष अखेर, तिमाही अखेर. Contains financial data for EAMपीएल प्लास्टिक्स लिमिटेड.

MINAL INDUSTRIES LIMITED
CIN: L32201MH1988PLC216905
Registered office: 603-1 Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andher-East Mumbai - 400072 IN Tel No. 022-4077070

YES BANK LIMITED
ग्राहकी कर्जावल्या : २ सेब बँक हायड, वेस्टर्न एक्सप्रेस हावे, सांताक्रुझ (पु), मुंबई ४०० ०५५.
संस्थापकीय नमूद : १९ वा मजला, सी व्ही, एम्बार टॉवर, रिलायन्स ट्रेड पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, फ्लॉट क्र. ३१, ठाणे बेलारू रोड, फ्लोटी, नवी मुंबई ४०० ७८८.

सर्फेसी कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचनेचे प्रकाशन
सूचना याद्वारे खालील निर्देशित कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांना देण्यात येते की, त्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जा सुविधांचे प्रमुख व व्याज यांचे पुनःप्रदान करण्यास कम्पू केली आहे व त्यांचे कर्जे खाते अकार्यरत मालमत्ता (एनपीए) म्हणून वसूलित केले आहेत. सध्या सूचनाद्वारांनी सौकीयव्युत्पन्न अँड रिस्कमॅन्युअल ऑफ फायनान्सीअल असेट्स अँड एम्प्लॉयमेंट ऑफ सीबीडीटी इंस्ट्रुमेंट अँड २००२ (सर्फेसी कायदा) यांच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना जारी केली होती व संबंधित मागणी सूचनेमध्ये निर्देशित रकमेचे प्रदान करण्यास कम्पू केली. वरील संबंधित सूचना याद्वारे खालील निर्देशित कर्जदार/ सह-कर्जदार हमीदार, गहाणवटदार यांना सध्या सर्वजणित सूचना मार्फत देण्यात येते की त्यांनी याद्वारे खालील निर्देशित रकमेचे प्रदान ६० दिवसांच्या आत करावे व सर्फेसी कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत सध्या ६० दिवसांची पूर्तता पत्तावत पुढील पावले उचलली जातील.

Table with 4 columns: अनु. क्र., कर्ज खाते क्र./ ग्राहक आयडी, कर्जदार व सह-कर्जदार, हमीदार, गहाणवटदार यांचे नाव व प्रतिभूती प्रदाने, १३(२) सूचना अनुसार एकूण द्यावा रक्कम, १३(२) सूचनेची तारीख/ एनपीए तारीख.

जाहीर सूचना
सूचना देण्यात येते की, करार दि. २१.०३.१९८८ विक्रिता श्री. तरूण जमानादास घीवा व खेरीदार रिटा, चंद्रकांत शिवालात धुव यांची मुलगी व श्री. तरूण जमानादास घीवा यांची मुलगी यांच्या दरम्यान फ्लॉट क्र. ए-१०४, १ ला मजला, प्रेम मार्ग, बिडींग क्र. ५, सेंट कृपा को-ऑपरिव्हिड हार्सिंग सोसायटी लि., ऑफ एस. व्ही. पी. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० ०९२ येथील मालमत्तेच्या संबंधात आहेत व सध्या वेळेच्या दरम्यान, माझे अशोनी श्रीम. प्रकाशकुमार श्री. सिंधलाल व श्री. परबलसिंग एच. सिंधलाल यांचे मूळ करार दि. २१.०३.१९८८ गहाळ/ हरवले आहेत व गहाळ/ हरवलेल्या दस्तावेजा संबंधात अनिश्चान तक्रार बोरिवली पोलिस स्टेशन, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९२ येथे अनिश्चान तक्रार क्र. ५५६०३-२०२४ दि. २२.०५.२०२४ दाखल केली आहे व आता माझे अशोनी श्रीम. प्रकाशकुमार श्री. सिंधलाल व श्री. परबलसिंग एच. सिंधलाल हे कोणाही प्रस्तावित खेरीदारा यांना सध्या फ्लॉट जागा विक्री करण्यास इच्छुक आहेत.

SRM E-Tender Notice (REx No. 7000031216)
3rd Call
MSETCL invites digitally signed online bids for following tender through SRM E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco E-Tendering website http://srmnetender.mahatransco.in for following works.

लॅडरअप फायनान्स लिमिटेड
संपूर्णकाल कार्यालय : ए-१०२, १ ला मजला, हॉलबॉक व्हिडिओ प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, कल्याण नगरपालिका कार्यालय, वॉट, (पूर्व), मुंबई ४०० ०५४, भारत.
दूर. : +९१-२२-२२४६ ६३६३ फॅक्स : +९१ २२ २२४६ ६३४४ सीआयएन : L67120MH1993PLC074278
ई-मेल : info@ladderup.com वेबसाइट : www.ladderup.com

आरती ड्रग्स लिमिटेड
सीआयएन : एन ३००६०एम एच १९८४पीएलसी ०५४४३३
मॉडर्नकॉन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. क्र. ११९११, विठ्ठल, मुंबई
मॉडर्नकॉन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. क्र. ११९११, विठ्ठल, मुंबई

Table with 4 columns: अनु. क्र., विवरण, तिमाही अखेर, वर्ष अखेर, तिमाही अखेर. Contains financial data for Aarti Drugs Limited.